

03rd March, 2021



To,
The Manager- Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1,
G-Block, Bandra- Kurla Complex,
Bandra (E) Mumbai 400 051, India

**Subject: Corrigendum to Notice of 01st Extra Ordinary General Meeting of the year
2020-2021**

Ref: Series EQ & Symbol: SINTERCOM

Dear Sir/ Madam,


Please find enclosed herewith copies of newspaper clipping of Corrigendum to Notice of 01st Extra Ordinary General Meeting of the year 2020-2021 of the Company published in today's newspaper Business Standard – English and Kesari- Marathi.

You are requested to take note of the same.

Thanking you

Yours faithfully

For Sintercom India Limited


Anuja Joshi
Company Secretary and Compliance Officer



Enclosed: As mentioned above

SINTERCOM India Limited
(Formerly Sintercom India Pvt. Ltd.)
CIN.: L29299PN2007PLC129627

Registered Office :
Gat No. 127, At Post Mangrul, Tal.: Maval,
(Talegaon Dabhade), Pune- 410507. India.
Tel.: 0211 466 1200 | Fax: 0211 466 1202
info@sintercom.co.in | www.sintercom.co.in

'Make in India' epitomises trade challenges: US report

Says consistent trend of trade-restrictive policies inhibits the potential of ties

PRESS TRUST OF INDIA
Washington, 2 March

The Biden administration has told the US Congress that India's recent emphasis on import substitution through the 'Make in India' campaign has 'epitomised' the challenges facing the bilateral trade relationship.


In its 2021 Trade Policy Agenda and 2020 Annual Report, the US Trade Representative (USTR) said that during 2020, the US continued its engagement with India to try to resolve longstanding market access impediments affecting US exporters.

"While India's large market, economic growth, and progress towards development make it an essential market for many US exporters, a general and consistent trend of trade-restrictive policies has inhibited the potential of the bilateral trade relationship."

"Recent Indian emphasis on import substitution through a 'Make in India' campaign has epitomised the challenges facing the bilateral trade relationship," USTR said in its report to Congress on Monday.

Effective June 5, 2019, the United States terminated India's eligibility under the Generalized System of Preferences (GSP) programme, following a review of concerns related to India's compliance with the GSP market access criterion.

Subsequent to the suspension of India's GSP benefits, the US and India resumed intensive work in the fall of 2019 aimed at producing a package of meaningful market access outcomes,



"THE US ENGAGED WITH INDIA THROUGHOUT 2020 IN RESPONSE TO SPECIFIC CONCERNS AFFECTING THE FULL RANGE OF PRESSING BILATERAL TRADE ISSUES, INCLUDING IP PROTECTION, POLICY DEVELOPMENT AFFECTING E-COMMERCE AND DIGITAL TRADE, AND MARKET ACCESS FOR AGRICULTURAL AND NON-AGRICULTURAL GOODS AND SERVICES"

US TRADE REPRESENTATIVE REPORT

and this engagement continued throughout 2020.

The objectives of the US in this negotiation included resolution of various non-tariff barriers, targeted reduction of certain Indian tariffs, and other market access improvements, it said.

"The United States also engaged with India on an ongoing basis throughout 2020 in response to specific concerns affecting the full range of pressing bilateral trade issues, including intellectual property (IP) protection and enforcement, policy development affecting electronic commerce and digital trade, and market access for agricultural and non-agricultural goods and services," it said.

According to the report, while the United Kingdom remained the largest supplier of services, accounting for \$62.3 billion of total US services imports in 2019, India was the sixth largest, with \$29.7 billion after Canada (\$38.6 billion), Japan (\$35.8 billion), Germany (\$34.9 billion) and Mexico (\$29.8 billion).

The USTR said that in July 2020, in response to outreach by it, India released US shipments of lactose and whey protein concentrate (WPC) that had been blocked since April 2020 when India began enforcing a requirement that those products be accompanied by a dairy certificate.

Prior to this shift in practice, US exports of lactose and WPC to India had grown steadily for years, reaching a high of approximately \$54 million in 2019 before falling to approximately \$32 million in 2020.

BJP surges ahead in Gujarat local polls, Cong leaders quit

The BJP on Tuesday won all 78 of its 81 municipalities, and was far ahead of its main rival Congress in the 231 taluka panchayats.

The saffron party has won 6,110 of the total 8,474 seats for which results have been declared so far.

The Congress could bag only 1,768 seats and won only three municipalities, but failed to open account in any district panchayat. The opposition party could win only a few taluka panchayat bodies.

In view of the debacle, state unit president Amit for which results have been declared so far.

Opposition Presh Dhanani resigned from their posts. **MI**

Centre to procure 9.5% more wheat from farmers this year

Amid farmers' protests, the Centre has fixed a target to procure 9.5% more wheat in the coming crop marketing season that will start from April, which is 9.56 per cent more than the actual purchase of the previous year.

Wheat procurement target for 2021-22 has also been raised. **SANJEEV MUKHERJEE**

FROM PAGE 1

Earnings estimates of India Inc see upgrade

"Despite rising expectations, the third quarter results were strong compared to previous estimates. Consensus now expects 14 per cent growth in FY21 Nifty EPS against earlier expectation of 5 per cent growth. FY22 and FY23 EPS estimates have been upgraded by 6 per cent since September 2020, led by metals, information technology, private banks, non-banking finance companies and autos," Credit Suisse analysts led by Neelkanth Mishra wrote in their Q3FY21 earnings review.


The sentiment is similar at Motilal Oswal Securities. "Sharp demand recovery was seen during the festive season coupled with continued cost-saving initiatives. This has resulted in the second consecutive upgrade of material upgrades for Nifty EPS. The underlying recovery, more importantly, has led to a broad-basing of growth," analysts at Motilal Oswal Securities said.

They added that the performance, while broad-based, was led by stellar sectors such as metals, autos and cement.

The brokerage has upgraded Nifty EPS for FY21 by 5 per cent compared to its earlier estimates.

With this, the street expects Nifty companies to close FY21 with an EPS of around ₹420, up nearly 15 per cent from the current figure of ₹366 and down just 5 per cent from March 2020 EPS of ₹444.

For comparison, Nifty EPS had declined to a low of ₹341 at the end of June 2020 quarter earnings season. The only risk to this bullish outlook is that most of the incremental rise in earnings growth has been accounted for by a handful of companies in cyclical



sectors while the core earnings - accounted for by IT, FMCG, pharma, utilities, private sector banks and oil & gas - have been growing at the past steady state.

"Cyclical sectors - such as metals, autos, oil & gas and cement - accounted for three-fourths of the incremental profit after tax for our coverage universe," say analysts at Motilal Oswal Securities.

Then companies also saved on costs many of which appear unsustainable. As a result, some moderation is expected in margins, after the surge seen in the December 2020 quarter. However, part of this moderation in margins is already factored into the brokerage estimates of earnings.

"Higher metal prices, telecom ARPU's, cost control in sectors like cement and energy, and lower promotion expense in consumer and pharma helped; but several, if not most, of these costs are likely to return (to normalised levels)," Credit Suisse said.

Lastly, the recovery in revenue growth has been less than stellar with 127 firms reporting a lower YoY improvement in Q3FY21, as compared to the trend seen about two years ago.

The BSE 200 companies' combined revenues were up by just 4.2 per cent YoY in Q3FY21, which was much lower than what was seen prior to the June 2019 quarter (quarterly growth of 10 - 20 per cent). This, some analysts say, calls for some caution while extrapolating the third quarter earnings forward.



bid for 4G to fill in its spectrum gaps, believes the latest auction would enable it to continue delivering quality mobile broadband experience. "We are most excited at bringing the power of Airtel services to an additional 90 million customers in India through the power of our Pan India Sub GHz footprint," Gopal Vittal, MD & CEO (India & South Asia), Bharti Airtel, said in a statement.

Vodafone Idea too issued a statement to say the company had used the auction opportunity to optimize spectrum holding and create further efficiencies in some circles.

The auction results will be scrutinised by an inter-ministerial panel and reviewed by finance and telecom ministers. The exercise is expected to be completed in the next 10 days, after which the companies will be given another 10 days to deposit the upfront amount.

"Keeping the current scenario in mind, we had anticipated to get ₹45,000-50,000 crore from these auctions as a lot of the spectrum on offer is renewal spectrum," Telecom Secretary Anshu Prakash told reporters.

Of the total available spectrum of 2308 megahertz, 855.60 megahertz was sold in the auctions. A total of 37 per cent of the spectrum by quantity and 19 per cent by value was sold.

Nearly 65 per cent of the 800 MHz spectrum on offer and 89 per cent of the airwaves offered in the 2300 MHz band were sold. Both 2500 Mhz and 700 Mhz - premium spectrum - went unsold.

The industry had opposed the steep reserve price recommended by the Telecom Regulatory Authority of India (Trai) in certain bands.

IDFC FIRST Bank Limited
(erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)
CIN : L65107MN204PLC09792
Registered Office: KRII Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

APPENDIX IV(Rule 8(1))
POSSESSION NOTICE (For immovable property)
Whereas the undersigned being the authorised officer of the IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 21.02.2019 calling upon the borrower, co-borrowers and guarantors: 1. Sameshwar Electronics, 2. Madansingh M Rajpurohit, 3. Mangli Bhrushingh Rajpurohit, to repay the amount mentioned in the notice being Rs. 23,57,531.68/- (Rupees Twenty Three Lakh Fifty Seven Thousand Five Hundred Thirty One and Paise Sixty Eight Only) on 21.02.2019 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 25th day of February 2021. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) for an amount of Rs. 23,57,531.68/- (Rupees Twenty Three Lakh Fifty Seven Thousand Five Hundred Thirty One and Paise Sixty Eight Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of force available, to deem the secured assets.

Description of the Immovable properties
All the piece and part of the property consisting of Flat No. 25, 2nd Floor, Survey No. 14 Tripathi Co-Op Housing Society Ltd. Hissa No. 41A/1A/1A/1B/1, Hadapsar Pune-411026.

Sd/-
Authorised Officer
IDFC First Bank Limited
(erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)
Date: 25-02-2021
Place: Pune.
Loan Account No: 965754 & 11056677.

Branch:-
LCRO Kolhapur Division
75/16, Rainbow Path, Asst Chowk,
Kolhapur-416 012. Ph: 0231-2668473

FEDERAL BANK
CORPORATE BANK

POSSESSION NOTICE
Whereas; The Federal Bank Ltd. being the secured creditor through its authorized officer under the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (hereinafter referred to as Rules) issued a demand notice dated 03rd February 2020 on contemplated under Sec. 13(2) of the said Act calling upon the borrowers (1) Mr. Babasa Ramchandra Kambale, 436-1, Harjan vasahat, Ap. Kandgang, Tal. Karver, Dist. Kolhapur - 416 001. (2) Mrs. Parvati Ramchandra Kambale, 436-1, Harjan vasahat, Ap. Kandgang, Tal. karver, Dist. Kolhapur - 416 001. (3) Mrs. Asmita Babasa Kambale, 436-1, Harjan vasahat, Ap. Kandgang, Tal. karver, Dist. Kolhapur - 416 001. (4) Mr. Shamso Kashiha Kambale, 436-1, Harjan vasahat, Ap. Kandgang, Tal. Karver, Dist. Kolhapur - 416 001. to repay the amount mentioned in the notice being Rs. 5,82,737/- (Rupees Five lakhs Eighty Two Thousand Seven Hundred Thirty seven only) in Loan account No. 14956600002386, as on 03/02/2020 together with interest thereon @ 11.30% respectively per annum with yearly rests from 04/02/2020 till payment and costs incurred within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the entire outstanding amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned being the authorized officer of the Federal Bank Ltd. has taken possession of the property / secured asset described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 25th day of February 2021. The borrowers' attention is invited to the provisions of section 13 (8) of the Act, in respect of time available, to deem the secured assets (security properties). The borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the property / secured asset and any dealings with the property / secured asset will be subject to the charge of the Federal Bank Ltd. for an amount Rs. 5,82,737/- (Rupees Five Lakhs Eighty Two Thousand Ninety One only) as on 25/02/2021 together with further interest thereon @ 11.40% respectively per annum with yearly rests from 26/02/2021 till payment plus costs incurred.

Description of Hypothecated Movable Asset
Hypothecation of Brand-new Mahindra Bolero Maxi Truck MS BS III PS bearing Register No. MH 09 CU 8738, Chassis No. MA1272SLK G2L45820, Engine No. GL4GL78759.

Date: 25/02/2021
Place: Kolhapur.
For The Federal Bank Ltd.
(Authorized Officer under SARFAESI Act)

पुणे महानगरपालिका
निविदा प्रक्रिया कक्ष
निविदा जाहिरात - नविन कामे

विक्री करारनामही दिनांक ०३.०३.२०२१ ते २५.०३.२०२१ द्युपुरी १२.३० पर्यंत
स्वीकृती दिनांक ०३.०३.२०२१ ते २५.०३.२०२१ द्युपुरी १२.३० पर्यंत

क्र. क्र.	निविदा क्र.	कार्याचे नाव	कामाचे नाव	निविदा मूल्य	अंतिम किंमत रु.	व्याजाचे रक्कम रु.	निविदा मुदत	कार्याची प्रकृती	निविदा विषयक जाहिरात व्यक्तीचे नाव व पदस्थानी क्रमांक
१	PMIC/GARDEN/2020/133	प्रमाण क्र. ३८ ड मध्ये पारखण महावीर स्वामी उद्यान येथे विविध विकास कामे करणे		415.00	892371.00	8930.00	२	साततणे	१६८९२३२८५९
२	PMIC/GARDEN/2020/134	उद्यान विभाग	प्रमाण क्र. ३८ ड मध्ये नाना नानी उद्यान येथे सुधारणा विषयक कामे करणे	415.00	892217.00	8930.00	२	साततणे	१६८९२३२८५९

अ) पुणे न.पा. ची सर्व्हे कामे हो अर्थव्यवस्था न.पा. मान्यता प्राप्त अंतिमजाहिरात (कामाच्यादीर्घापूर्वीच अटी टेंडर अर्थे मनुष्य केल्यावर) कडून जाहिरात आहे.
ब) सर्व कामांमध्ये निविदा अटीवर्ती १, जाहिरात सर्व प्रतिलिपि निविदा संवाचनाचे मूळ वेळापत्र सार करवावे. निविदा संवा. www.mahatenders.gov.in व वेबसाइटवर महापंचायती उपलब्ध आहे. निविदा संवाची विक्री व स्वीकृती सर्व वेळापत्राच्या अटी अंतर्गतच घडविले जाईल. अन्वय सर्व निविदा टेंडर फॉर्म पाठवून घ्यावे. माहितीसाठी येथे आहोत.
घ) निविदा प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी निविदा संवा प्राप्त न झाल्यास व निविदाव्यतिरीक शिथिलता असल्यास न जाहिरात वारी सर्व्हेची जाहिरातही टेंडरपत्राची अटी वाचविले जाईल.
ड) काढविलेले आदेश क्र. अतिमा (वि)/३२ दि. २२/०४/२०१६ नुसार वार्या क्रमांक असलेल्या सुविधेमात्रेच्या निविदाटेंडर वेळापत्र आहे.

स्वा. (आणंद) वि. चोपरे
मुख्य सहायक अधिकारी
पुणे महानगरपालिका

Advt No 1981

Sintercom India Limited
(Previously known as Sintercom India Private Limited)
CIN: L26999PN2007PLC128627
Regd Office: Gat No. 127, At Post Mangrul, Tal. Manal (Talegaon Dabhad), Pune-410507
Website: www.sintercom.co.in | Email: investor@sintercom.co.in

CORRIGENDUM TO THE NOTICE OF 01st EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF THE FINANCIAL YEAR HELD ON 24th FEBRUARY, 2021

We draw attention of all the members and shareholders of Sintercom India Limited ("Company") to the notice dated 28th January, 2021 concerning the Extra Ordinary General Meeting of the Company ("EGM") which was held on Wednesday, 24th February, 2021 at 08:00 pm (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM").

This corrigendum should be read in conjunction with the notice of 01st Extra ordinary general meeting of the financial year 2020-2021:

Point No 13 and 19 of Item No 3 of the said Notice of EGM, the Explanatory Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 ("Act") shall be read as under:

13. The names of the proposed allottee and the percentage of post preferential offer capital that may be held by them: (to be read as)

Name of the Allottee	Pre-Preferential Holding		No. of Equity shares to be allotted	Post-Preferential Holding	
	No. of Shares	% of Holding		No. of Shares	% of Holding
Miba Sinter Holding GmbH And Co Kg	4989085	20.61%	13,50,000	63,39,085	24.81%

Name of the Allottee	Trench	Pre-Preferential Holding		No. of Equity shares to be allotted on Conversion	Post-Preferential Holding (assuming conversion of CCD's)*	
		No. of Shares	% of Holding		No. of Shares	% of Holding
Miba Sinter Holding GmbH And Co Kg	50% from April 2021- March 2022	63,39,085	24.81	9,87,500	73,26,585	27.61
Miba Sinter Holding GmbH And Co Kg	50% from April 2022-within 18 months from the date of allotment	73,26,585	27.61	9,87,500	83,14,085	30.20

*Assuming 100% of Conversion of 19,75,000 CCD's within the period of 18 months from the date of allotment, as per the terms of CCD as aforesaid mentioned.

Sr No	Category	Pre-issue		Post Equity Share Issuance		Post CCD Conversion / Post Issue	
		No of shares held	% of share holding	No of shares held	% of share holding	No of shares held	% of share holding
A Promoters' holding	1 Indian	1,133,035	4.68	1,133,035	4.43	1,133,035	4.12
	Bodies corporate	-	-	-	-	-	-
	Sub-total	1,133,035	4.68	1,133,035	4.43	1,133,035	4.12
2 Foreign promoters	Individual	14,541,785	60.08	15,891,785	62.19	17,866,785	64.90
	Bodies corporate	14,541,785	60.08	15,891,785	62.19	17,866,785	64.90
	Sub-total	14,541,785	60.08	15,891,785	62.19	17,866,785	64.90
sub-total (A)	15,674,820	64.76	17,024,820	66.63	19,699,820	69.02	
B Non-promoters' holding	1 Institutional investors	10,000	0.04	10,000	0.04	10,000	0.04
	2 Non-institution	2,601,357	10.75	2,601,357	10.18	2,601,357	9.45
	Private corporate bodies	204,002	0.84	204,002	0.80	204,002	0.74
Directors and relatives	4,198,000	17.35	4,198,000	16.43	4,198,000	15.25	
Indian public	1,514,643	6.26	1,514,643	5.93	1,514,643	5.50	
others (including NRIs)	1,514,643	6.26	1,514,643	5.93	1,514,643	5.50	
Sub-total (B)	8,528,002	35.24	8,528,002	33.37	8,528,002	30.98	
GRAND TOTAL	24,202,822	100.00	25,552,822	100.00	27,527,822	100.00	

*Assuming 100% of Conversion of 19,75,000 CCD's within the period of 18 months from the date of allotment, as per the terms of CCD as aforesaid mentioned.

This corrigendum to the EGM Notice shall form integral part of the Notice date 28th January, 2021 circulated to the shareholders of the Company. Accordingly, all the concerned shareholders, stock exchange, depositories, share transfer agents, agencies appointed for e-voting, other authorities, regulators and all other concerned persons are requested to take note of the above correction.

The said corrigendum is being uploaded on website of the Company i.e. www.sintercom.co.in

For Sintercom India Limited
Anuja Joshi
Company Secretary & Compliance Officer
Date: 02nd March, 2021, Pune

BS SUDOKU #3296

	4	7	2					
	8		9	7	9	6		
3		9	5				8	
2		4	3	5	8	9		
6	9	8	7	1	6	3		
7	5	6				3		
8								

Very easy:
★
Solution tomorrow

SOLUTION TO # 3295

4	1	6	8	2	3	7	9	5
2	7	9	5	6	4	1	3	8
3	5	8	9	1	7	2	6	4
5	8	4	3	7	1	9	2	6
9	6	1	2	8	2	5	7	3
1	2	6	4	9	5	8	3	7
6	4	7	2	5	8	3	1	9
8	2	5	1	3	9	6	4	7
1	9	3	7	4	6	8	5	2

HOW TO PLAY

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

